

राज्यातील ३५० तालुका आरोग्य अधिकारी
कार्यालयातील १०५० अस्थायी पदे पुढे चालू
ठेवण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग**

शासन निर्णय क्रमांक:- पीएचडी १६०२७/९९/२०२५ पीएचडी (आरोग्य-३) (ई.कॉम्प्युटर नं.१०९४२३८)

१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत,

लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई - ४०० ००९.

दिनांक:- २८ एप्रिल, २०२५.

वाचा:-

१. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक:- अपदे-२०२४/प्र.क्र.११९/आरोग्य-३, दिनांक २६.०९.२०२४.
२. सहसंचालक, आरोग्य सेवा (प्राआकेंद्र/उपकेंद्र/दवाखाने), मुंबई यांचे पत्र क्रमांक:- आआसे/ कक्ष- ७अ/ टे-६/३५० ताआअ कार्यालयातील १०५० अस्थायी पदे/१४७९-८६/२०२५, दिनांक ०१.०४.२०२५.
३. वित्त विभाग, शासन निर्णय क्र.पदनि:-२०१६/प्र.क्र. ८/१६/आ.पु.क., दि.०३.०३.२०२५.

प्रस्तावना:-

उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये ठाणे, उल्हासनगर, पुणे शहर व नागपूर शहर ही ठिकाणे वगळून राज्यातील एकूण ३५० तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी (१ पद), कनिष्ठ लिपिक (१ पद) व पुरुष परिचर (१ पद) अशी प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण १०५० अस्थायी पदांना दिनांक ०१.०९.२०२४ ते दिनांक २८.०२.२०२५ या कालावधीकरीता पुढे चालू ठेवण्यास देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आल्याने सदर पदांना पुढे चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती..

शासन निर्णय:-

या शासन निर्णयासोबत जोडलेल्या “परिशिष्ट-अ” मध्ये नमूद करण्यात आलेल्या ३५० तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील १०५० अस्थायी पदांना दिनांक ०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. सदर पदांवरील खर्च खालील नमूद लेखाशिर्षातून खर्ची घालण्यात यावा आणि हा खर्च सन २०२५-२६ या वर्षाकरीता मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा :-

मागणी क्रमांक - आर-१,

"२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य,

८०० - इतर खर्च,

पंचवार्षिक योजनांतर्गत योजना,

राज्य योजनांतर्गत योजना,

००१ - किमान गरजा कार्यक्रम,

(०१)(०२)- प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामिण रुग्णालयाइतका दर्जा वाढविणे (२२१० ०५३१)"

३. हा शासन निर्णय वित्त विभाग, शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक, पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि. ०३.०३.२०२५ अन्वये दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत अस्थाई पदांच्या मुदतवाढीस मान्यता देण्यात आली असली तरी, दरम्यानच्या काळात सुधारीत आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याबाबत सर्व प्रशासकीय विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत वित्त विभागाने निर्देशित केले आहे. तसेच उपरोक्त संदर्भ क्र.०३ अन्वये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार, अस्थायी पदांना दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यादरम्यान सुधारीत आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याकरीता सुधारीत आकृतीबंधाचे प्रस्ताव शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक २९ जून, २०१७ नुसार तपासून व त्यानुसार कार्यवाही करून तातडीने वित्त विभागास सादर करण्याकरीता आयुक्तालय कार्यालयाकडून उचित कार्यवाही करावी व त्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठवावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४२८११०६१८८८१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सं.द. महादेश्वर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल १/ २ (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर.

२. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई

३. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
४. सह संचालक, आरोग्य सेवा (रुग्णालये-राज्यस्तर), मुंबई.
५. सह संचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), मुंबई.
६. सर्व उप संचालक, आरोग्य सेवा मंडळ.
७. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी.
८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
९. सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये.
१०. वित्त विभाग (कार्यासन- व्यय-१३/ अर्थसंकल्प-१९), मंत्रालय, मुंबई.
११. सार्वजनिक आरोग्य विभाग (कार्यासन- सेवा-२/अर्थसंकल्प).
१२. निवडनस्ती (आरोग्य ३).

परिशिष्ट-अ

(शासन निर्णय क्रमांक:- पीएचडी १६०२७/१९/२०२५ पीएचडी (आरोग्य-३) (ई.कॉम्प्युटर नं.१०९४२३८),
दिनांक- २८ एप्रिल,२०२५ सोबतचे परिशिष्ट-अ)

अ. क्र	जिल्हा	पंचायत समिती / तालूका	एकुण कार्यालये	पदनाम	पदसंख्या	अस्थायी पदे
१	ठाणे	भिंवडी, शहापुर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ	५	वैद्यकीय अधिकारी	५	१५
				कनिष्ठ लिपीक	५	
				पुरुष परिचर	५	
२	पालघर	वसई, पालघर ,डहाणू ,तलासरी , जव्हार,मोखाडा , वाडा, विक्रमगड	८	वैद्यकीय अधिकारी	८	२४
				कनिष्ठ लिपीक	८	
				पुरुष परिचर	८	
३	रायगड	अलिबाग,उरण,पनवेल,कर्जत, खालापूर,पेण,सुधागड,रोहा, माणगांव,तळा,महाड,श्रीवर्धन, पोलादपूर,म्हसळा,मुरुड	१५	वैद्यकीय अधिकारी	१५	४५
				कनिष्ठ लिपीक	१५	
				पुरुष परिचर	१५	
४	रत्नागिरी	रत्नागिरी,गुहागर,दापोली,मंडणगड ,खेड,चिपळुण,संगमेश्वर,लांजा, राजापूर	९	वैद्यकीय अधिकारी	९	२७
				कनिष्ठ लिपीक	९	
				पुरुष परिचर	९	
५	नाशिक	नाशिक,पेठ,दिंडोरी,सुरगाणा, कळवण,बागलाण,मालेगाव, चांदवड,नांदगाव,येवला,निफाड, सिन्नर, इगतपुरी,देवळा,त्र्यंबकेश्वर	१५	वैद्यकीय अधिकारी	१५	४५
				कनिष्ठ लिपीक	१५	

अ. क्र	जिल्हा	पंचायत समिती / तालूका	एकुण कार्यालये	पदनाम	पदसंख्या	अस्थायी पदे
				पुरुष परिचर	१५	
६	धुळे	धुळे, साक्री, शिरपूर, सिंदखेडा	४	वैद्यकीय अधिकारी	४	१२
				कनिष्ठ लिपीक	४	
				पुरुष परिचर	४	
७	नंदुरबार	नंदूरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्राणी, अक्कलकुवा	६	वैद्यकीय अधिकारी	६	१८
				कनिष्ठ लिपीक	६	
				पुरुष परिचर	६	
८	जळगाव	जळगाव, चोपडा, यावल, रावेर, मुक्ता -ईनगर, भुसावळ, बोदवड, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, भंडगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर	१५	वैद्यकीय अधिकारी	१५	४५
				कनिष्ठ लिपीक	१५	
				पुरुष परिचर	१५	
९	अहमदनगर	अहमदनगर, राहुरी, श्रीरामपूर, राहता, नेवासा, शेगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, अकोले, संगमनेर, कोपरगाव	१४	वैद्यकीय अधिकारी	१४	४२
				कनिष्ठ लिपीक	१४	
				पुरुष परिचर	१४	
१०	पुणे	हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ	१३	वैद्यकीय अधिकारी	१३	३९
				कनिष्ठ लिपीक	१३	
				पुरुष परिचर	१३	

अ. क्र	जिल्हा	पंचायत समिती / तालूका	एकुण कार्यालये	पदनाम	पदसंख्या	अस्थायी पदे
११	सोलापूर	उत्तर-सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण-सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोले, माळशिरस, करमाळा, माढा	११	वैद्यकीय अधिकारी	११	३३
				कनिष्ठ लिपीक	११	
				पुरुष परिचर	११	
१२	सातारा	सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर	११	वैद्यकीय अधिकारी	११	३३
				कनिष्ठ लिपीक	११	
				पुरुष परिचर	११	
१३	कोल्हापूर	करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहुवाडी	१२	वैद्यकीय अधिकारी	१२	३६
				कनिष्ठ लिपीक	१२	
				पुरुष परिचर	१२	
१४	सांगली	मिरज, तासगाव, पलुस, खानापूर, आटपाडी, कवळेमहांकाळ, वाळवा, शिराळा, जत	९	वैद्यकीय अधिकारी	९	२७
				कनिष्ठ लिपीक	९	
				पुरुष परिचर	९	
१५	सिंधुदुर्ग	कणकवली, कुडाळा, सांवतवाडी, दोडामार्ग, वेंगूर्ला, मालवण, देवगड, वैभववाडी	८	वैद्यकीय अधिकारी	८	२४
				कनिष्ठ लिपीक	८	
				पुरुष परिचर	८	
१६	औरंगाबाद	औरंगाबाद, खुलताबाद, कन्नड,	९	वैद्यकीय	९	२७

अ. क्र	जिल्हा	पंचायत समिती / तालुका	एकुण कार्यालये	पदनाम	पदसंख्या	अस्थायी पदे
		सोयगाव,सिल्लोड,पैठण, गंगापूर,वैजापूर,फुलंब्री		अधिकारी		
				कनिष्ठ लिपीक	९	
				पुरुष परिचर	९	
१७	जालना	जालना,अंबड,जाफ्राबाद,परतुर, भोकरदन,बदनापूर,घनसावंगी, मंठा	८	वैदयकिय अधिकारी	८	
				कनिष्ठ लिपीक	८	२४
				पुरुष परिचर	८	
१८	परभणी	परभणी,जितुर,गंगाखेड,पाथरी,सेलू , मानवत,पालम,सोनपेठ,पुर्णा	९	वैदयकिय अधिकारी	९	
				कनिष्ठ लिपीक	९	२७
				पुरुष परिचर	९	
१९	हिंगोली	हिंगोली,कळमनुरी,वसमत,औढा, नागनाथ, शेलगाव	५	वैदयकिय अधिकारी	५	
				कनिष्ठ लिपीक	५	१५
				पुरुष परिचर	५	
२०	लातूर	लातूर,अहमनगर,उदगीर,निलंगा, औसा,चाकुर,रेणापूर, देवणी,शिरूर (अ), जळकोट	१०	वैदयकिय अधिकारी	१०	
				कनिष्ठ लिपीक	१०	३०
				पुरुष परिचर	१०	
२१	उस्मानाबाद	उस्मानाबाद, उमरगांव, नविन लोहारा,तुळजापूर,भुम,परांडा,कळंब	८	वैदयकिय अधिकारी	८	२४

अ. क्र	जिल्हा	पंचायत समिती / तालूका	एकुण कार्यालये	पदनाम	पदसंख्या	अस्थायी पदे
		वाशी		कनिष्ठ लिपीक	८	
				पुरुष परिचर	८	
२२	बीड	बीड,गेवराई,माजलगांव,अंबाजोगाई,पाटोदा,आष्टी, धारूर, परळी, वडवणी, शिरूरकासार	११	वैदयकिय अधिकारी	११	
				कनिष्ठ लिपीक	११	३३
				पुरुष परिचर	११	
२३	नांदेड	नांदेड,हदगाव,किनवट,भोकर, बिलोली,देगलूर,मुखेड,कंधार,लोहा,अर्धापूर,हिमायतनगर,माहुर,उमरी,धर्माबाद, नायगाव,मुदखेड	१६	वैदयकिय अधिकारी	१६	
				कनिष्ठ लिपीक	१६	४८
				पुरुष परिचर	१६	
२४	अकोला	अकोला,बार्शिटाकळी,अकोट,तेल्हारा, बाळापूर, पातुर, मुर्तिजापूर	७	वैदयकिय अधिकारी	७	
				कनिष्ठ लिपीक	७	२१
				पुरुष परिचर	७	
२५	वाशिम	वाशिम,मालेगाव,रिसोड,मंगलुरपीर, मनोरा,कारंजा,	६	वैदयकिय अधिकारी	६	
				कनिष्ठ लिपीक	६	१८
				पुरुष परिचर	६	
२६	अमरावती	अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली,अचलपूर,चांदुरबाजार,	१४	वैदयकिय अधिकारी	१४	
				कनिष्ठ	१४	४२

अ. क्र	जिल्हा	पंचायत समिती / तालुका	एकुण कार्यालये	पदनाम	पदसंख्या	अस्थायी पदे
		मोर्शी,वरुड,चांदूररेल्वे,तिवसा, दर्यापूर,अंजनगाव,चिखलदरा, धारणी, धामणगाव रेल्वे		लिपीक		
				पुरुष परिचर	१४	
२७	यवतमाळ	यवतमाळ,बाभुळगाव,कळंब,केळापूर,राळेगाव,घाटंजी,वणी,मारेगांव,पुसद,महागाव,उमरखेड,दारव्हा,नेर,दिग्रस,आर्णी,झरीजामणी	१६	वैद्यकीय अधिकारी	१६	
				कनिष्ठ लिपीक	१६	४८
				पुरुष परिचर	१६	
२८	बुलढाणा	चिखली,देऊळगाव राजा,बुलढाणा,मलकापूर,मोताळा,नांदुरा,जळगाव,संग्रामपूर,खामगाव,शेगाव,मेहकर,सिंदखेड राजा, लोणार.	१३	वैद्यकीय अधिकारी	१३	
				कनिष्ठ लिपीक	१३	३९
				पुरुष परिचर	१३	
२९	नागपूर	नागपूर,कामठी,हिंणगा,काटोल,नरखेड,सावनेर,कळमेश्वर,रामटेक,पारशिवनी,मौदा,उमरखेड,भिवापूर,कुही	१३	वैद्यकीय अधिकारी	१३	
				कनिष्ठ लिपीक	१३	३९
				पुरुष परिचर	१३	
३०	वर्धा	वर्धा,देवळी,सेलू,आर्वी,कारंजा,आष्टी,हिंणगाघाट,समुद्रपूर	८	वैद्यकीय अधिकारी	८	
				कनिष्ठ लिपीक	८	२४
				पुरुष परिचर	८	
३१	भंडारा	भंडारा,पवनी,तुमसर,मोहाडी,साकोली,लाखांदुर,लाखणी	७	वैद्यकीय अधिकारी	७	
				कनिष्ठ	७	२१

अ. क्र	जिल्हा	पंचायत समिती / तालूका	एकुण कार्यालये	पदनाम	पदसंख्या	अस्थायी पदे
				लिपीक		
				पुरुष परिचर	७	
३२	गोंदिया	गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोर, देवरी, सडक अर्जुनी, आमगाव, सालेकसा	८	वैद्यकीय अधिकारी	८	
				कनिष्ठ लिपीक	८	२४
				पुरुष परिचर	८	
३३	चंद्रपूर	चंद्रपूर, गोंडपिंपरी, मुल, सावली, वरोरा, चिमूर, भद्रावती, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, नागभिड, राजुरा, कोरपना, बल्लारपूर, पोंभूर्णा, जिवती	१५	वैद्यकीय अधिकारी	१४	
				कनिष्ठ लिपीक	१४	४५
				पुरुष परिचर	१४	
३४	गडचिरोली	गडचिरोली, चार्मोशी, कुरखेडा, आरमोरी, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, देसाईगंज, कोरची, धानोरा	१२	वैद्यकीय अधिकारी	१२	
				कनिष्ठ लिपीक	१२	३६
				पुरुष परिचर	१२	
		एकुण अस्थायी पदे	३५०		१०५०	१०५०